

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून राज्यातील विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित संस्थेत नवीन पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरु करणे तसेच सध्या सुरु असलेल्या पदविका अभ्यासक्रमाची पुर्वी कमी केलेली प्रवेश क्षमता पुर्ववत करणेबाबत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शासन मान्यता देणेबाबत...

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,  
शासन निर्णय क्र.मान्यता-२०२०/(प्र.क्र.४६/२०)तांशि-५  
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,  
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२.  
दिनांक: १४ ऑगस्ट, २०२०.

**संदर्भ :** संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र  
क्रमांक १०/एनजीपी/२०२०/३८७, दिनांक ०७.०७.२०२०.

**प्रस्तावना :-**

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया, नवी दिल्ली यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून राज्यातील विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरु करणे तसेच सध्या सुरु असलेल्या पदविका अभ्यासक्रमाची पुर्वी कमी केलेली प्रवेश क्षमता पुर्ववत करण्यास मान्यता दिलेली आहे. सोबत जोडलेल्या Annexure A मध्ये नमुद संस्थांना त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरु करणे तसेच पुर्वी कमी केलेली प्रवेश क्षमता पुर्ववत करण्यास शासन मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून सोबत जोडलेल्या Annexure A, मध्ये नमुद संस्थांना त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे विद्यमान पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरु करणे तसेच पुर्वी कमी केलेली प्रवेश क्षमता पुर्ववत करण्यास शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

१. विनाअनुदानित संस्थांच्या बाबतीत सदर मंजूरी कायम विना अनुदान तत्वावर राहिल.
२. प्रस्तुत बाबतीत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद/ फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया, नवी दिल्ली यांनी विहित केलेल्या तसेच दिनांक २१ मे, १९८३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटींची पूर्तता करणे संबंधित संस्थेस बंधनकारक राहिल. सदर अभ्यासक्रमासाठी

- संस्थेची प्रवेश क्षमता विवरणपत्रातील त्यांच्या नावासमोर नमूद केल्याप्रमाणे मर्यादित राहिल.
३. शासनाने विहित केलेल्या तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद/ फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत संस्थेस करारनामा करावा लागेल. तसेच संबंधित कागदपत्रांची आणि औपचारिक बाबींची पूर्तता संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या संमतीने समाधानकारकरित्या करण्यात येईल.
  ४. सदर पदविका अभ्यासक्रमांसाठी संबंधित संस्थेने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची संलग्नता घेणे आवश्यक आहे.
  ५. नव्याने मान्यता देण्यात आलेल्या पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थाप्रमुखांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची मान्यता घेणे बंधनकारक राहिल. सदर मान्यतेअभावी भविष्यात काही न्यायालयीन प्रकरणे उदभवल्यास याप्रकरणी संबंधित संस्था पूर्णपणे जबाबदार राहतील. तसे हमीपत्र संबंधित संस्थाप्रमुखांनी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे सादर करावयाचे आहे. त्यानंतरच सदर संस्थांना अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संचालनालयाने संमती द्यावयाची आहे.
  ६. संबंधित संस्थेने संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे आवश्यक ते प्रक्रिया शुल्क व संचीत ठेव संयुक्त खात्यात भरून इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करावी.
  ७. सदर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश शासनाने मान्य केलेल्या संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमानुसार /पद्धतीनुसार करण्यात येतील.
  ८. शुल्क नियामक प्राधिकरणाने विहित केलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा जास्त शुल्क संबंधित संस्थांनी आकारल्यास त्या संस्थांवर महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन (प्रोहिबिशन ऑफ कॅपिटेशन फी) ॲक्ट, १९८७ अनुसार कारवाई करण्यात येईल.
  ९. संस्थेने अभ्यासक्रम चालविण्यास पूर्णवेळ शिक्षकवृंद व इतर तांत्रिक कर्मचारी शासन नियमाप्रमाणे नियुक्त करावेत. त्यांना नियमानुसार वेतन व भत्ते देण्यात यावेत. तसेच शिक्षकवृंद व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते इत्यादीबाबत तसेच विद्यार्थ्यांकडून शासनाकडे तक्रारी आल्यास संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल.
  १०. संस्थेतील ग्रंथालयास आवश्यक ती पुस्तके, नियतकालिके अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मानकानुसार खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना वाचनालयाचा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सोय करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मानकाप्रमाणे सर्व शैक्षणिक सोयीसुविधा (उदा. प्रयोगशाळा, वाचनालय, वर्गखोल्या इ.) करणे आवश्यक आहे.

११. सदर संस्था, संचालक, तंत्रशिक्षण यांच्या नियंत्रणाखाली राहिल व संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, वांद्रे, मुंबई यांच्याकडून घेतल्या जातील.
१२. रॅगिंग संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट, १९९९ यांची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक राहिल.
१३. याशिवाय संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व संबंधित विद्यापीठ यांनी घालून दिलेल्या अन्य अटी व शर्ती लागू राहतील.
१४. ज्या संस्थांनी संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रोसेसिंग फी, नोंदणी शुल्क अदा केलेली नाही, त्या संस्थांकडून संचालकांनी अंतीम मान्यता देण्यापूर्वी ती वसूल करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००८१४११४२४८९००८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( अ.र.काटकर )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई
३. सर्व सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
४. संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव, (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
५. सर्व संबंधित संस्था (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
६. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. सचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
९. अतिरिक्त सचिव (तांत्रिक), भारत सरकार, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, ७ वा मजला, चंद्रलोक भवन, जनपथ, नवी दिल्ली - ११० ००९.

१०. फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडिया, कम्बाइन्ड काऊन्सिल्स बिल्डिंग, कोटला रोड, एजवान-इ-गालिब मार्ग, नवी दिल्ली-११० ००२.
११. सहायक शिक्षण सल्लागार (तांत्रिक), भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय (शिक्षण भाग), नवी दिल्ली.
१२. विभागीय अधिकारी, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, पश्चिम विभागीय कार्यालय, इंडस्ट्रियल इन्शुरन्स बिल्डींग, २ रा मजला, चर्चगेट, मुंबई
१३. निवड नस्ती/तांशि-५.

शासन निणय क्रमांक मान्यता-2020/(प्र.क्र.46/20)तांशि-5, दि. 14 ऑगस्ट, 2020 सोबतचे

Annexure A

List of D. Pharm Course in B. Pharm Institutes / Restoration in Intake of D. Pharm course approved by PCI for A.Y. 2020-21

Sr. No.	Institute DTECode	PCI CODE	Institute Name	Institute Status1	Institute Status2	Institute Status3	Programme	Level of Course	Name of Course	Approved Intake 2019-20	Approved D.PHARMACY INTAKE by PCI 2020-21	Variation	Remark
1	6879	PCI-1213	Loknete Shri. Dadapatil Pharate College of Pharmacy, At Post Manadavgan Pharata, Tal.Shirur, Dist. Pune	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
2	5474	PCI-3453	Kvn Naik S P Santha's Institute OF Pharmaceutical Education And Research Nashik	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
3	5479	PCI-3100	Ashvin College of Pharmacy, Manchi Hill	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
4	2543	PCI-3287	Aditya Pharmacy College, Beed	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
5	4213	PCI-572	Mahila Vikas Sanstha, Dr. R.G. Bhoyar Institute of Pharmaceutical Education & Research, Wardha	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
6	6371	PCI-1534	Dr. D.Y. Patil College of Pharmacy, Akurdi, Pune	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
7	2553	PCI-1197	Latur College of Pharmacy, Gurunathappa Bavage Knowledge City	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
8	4654	PCI-3767	NEW MONTFORT INSTITUTE OF PHARMACY, ASHTI	Un-Aided	Non-Autonomous	Religious Minority - Muslim	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute

शासन निणय क्रमांक मान्यता-2020/(प्र.क्र.46/20)तांशि-5, दि. 14 ऑगस्ट, 2020 सोबतचे

Annexure A

List of D. Pharm Course in B. Pharm Institutes / Restoration in Intake of D. Pharm course approved by PCI for A.Y. 2020-21

Sr. No.	Institute DTECode	PCI CODE	Institute Name	Institute Status1	Institute Status2	Institute Status3	Programme	Level of Course	Name of Course	Approved Intake 2019-20	Approved D.PHARMACY INTAKE by PCI 2020-21	Variation	Remark
9	6383	PCI-1109	Kasturi Shikshan Sansthas College of Pharmacy, Shikrapur	Un-Aided	Non-Autonomous	Religious Minority - Muslim	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
10	6827	PCI-4000	Mahadevrao Wandre Polytechnic, Waitkwadi	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
11	5155	PCI-521	Dhule Charitable Society's Annasaheb Ramesh Ajmera College of Pharmacy, Nagaon	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
12	5477	PCI-2918	Rashtrasant Janardhan Swami College OF Pharmacy, Kokamthan	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
13	5187	PCI-2244	MGSMS Smt. Sharadchandrika Suresh Patil College of Pharmacy, Chopda	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
14	5469	PCI-3207	P. G. College OF Pharmaceutical Science And Research, Chaupale	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
15	4643	PCI-3122	Maharashtra Institute of Pharmacy ( B.Pharm ), Betada	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
16	6360	PCI-879	Chanakya Education. Society's, Indira College of Pharmacy, Tathawade, Pune	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute

शासन निणय क्रमांक मान्यता-2020/(प्र.क्र.46/20)तांश-5, दि. 14 ऑगस्ट, 2020 सोबतचे

Annexure A

List of D. Pharm Course in B. Pharm Institutes / Restoration in Intake of D. Pharm course approved by PCI for A.Y. 2020-21

Sr. No.	Institute DTECode	PCI CODE	Institute Name	Institute Status1	Institute Status2	Institute Status3	Programme	Level of Course	Name of Course	Approved Intake 2019-20	Approved D.PHARMACY INTAKE by PCI 2020-21	Variation	Remark
17	5282	PCI-72	Jamia Isalamia Isha-atul Uloom's Ali-Allana College of Pharmacy, Akkalkuwa	Un-Aided	Non-Autonomous	Religious Minority - Muslim	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
18	3225	PCI-1901	Saraswathi Vidya Bhavan's College of Pharmacy, Dombivli	Un-Aided	Non-Autonomous	Linguistic Minority - Tamil	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
19	2589	PCI-3313	Shri. Sai Janvikas Pratishthan's OJAS College of Pharmacy, Jalna	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
20	4206	PCI-1095	Amar Seva Mandal's, Kamla Nehru College of Pharmacy, Butibori, Nagpur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
21	2514	PCI-1510	Oyster Institute of Pharmacy, Aurangabad.	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	0	60	60	New D Pharmacy Course in Existing B. Pharmacy Institute
22	1014	PCI-677	Geetadevi Khandelwal Institute of Pharmacy, Akola	Government-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	45	60	15	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
23	2212	PCI-1725	Ramchandra Sansrutik Krida Mandal's C.P.College of Pharmacy, Jalna	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	48	60	12	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
24	3039	PCI-1617	Hydrabad (Sind) National Collegiate K.M.Kundanani Pharmacy Polytechnic, Ulhasnagar Dist-Thane	Government-Aided	Non-Autonomous	Linguistic Minority - Sindhi	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	54	60	6	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
25	3292	PCI-1437	Navyug Vidyapeeth Trust's Institute of Pharmacy, Mahad, Raigad	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	36	60	24	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
26	3293	PCI-1400	Mumbai Education Trust's Institute Of Pharmacy, Mumbai	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	54	60	6	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course

शासन निणय क्रमांक मान्यता-2020/(प्र.क्र.46/20)तांशि-5, दि. 14 ऑगस्ट, 2020 सोबतचे

Annexure A

List of D. Pharm Course in B. Pharm Institutes / Restoration in Intake of D. Pharm course approved by PCI for A.Y. 2020-21

Sr. No.	Institute DTECode	PCI CODE	Institute Name	Institute Status1	Institute Status2	Institute Status3	Programme	Level of Course	Name of Course	Approved Intake 2019-20	Approved D.PHARMACY INTAKE by PCI 2020-21	Variation	Remark
27	3296	PCI-2656	Saraswati Education Society's Yadavrao Tasgaonkar Institute Of Pharmacy(Diploma), Bhivpuri, Karjat	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	38	60	22	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
28	4021	PCI-906	Vidharbha Youth Welfare Society's Institute of Diploma in Pharmacy Borgaon Meghe, Wardha	Government-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	51	60	9	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
29	5269	PCI-957	Jijamata Education Society's College of Pharmacy, Nandurbar	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	45	60	15	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
30	5270	PCI-2273	Shri.Tilok Jain Dnyan Prasarak Mandal's Anand Colleges of Pharmacy, Pathardi, Ahmednagar	Un-Aided	Non-Autonomous	Religious Minority - Jain	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	48	60	12	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
31	5287	PCI-94	Amrutvahini Sheti & Shikshan Vikas Sanstha`S Amrutwahini Institute Of Pharmacy, Sangamner	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	54	60	6	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
32	5295	PCI-1874	Sanjay Edu.Soc.'s S.E.S. Institute of Pharmacy, Balapur(Phagane), Dhule	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	30	60	30	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
33	6483	PCI-563	Dr. J. J. Magdum Charitable Trust's Dr. J.J. Magdum Pharmacy College	Un-Aided	Non-Autonomous	Religious Minority - Jain	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	45	60	15	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
34	6494	PCI-564	Dr J J Magdum Trust's Anil Alias Pintu Magdum Memorial Pharmacy College, Dharangutti, Tal-Shirol, Dist, Kolhapur	Un-Aided	Non-Autonomous	Religious Minority - Jain	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	54	60	6	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course



शासन निणय क्रमांक मान्यता-2020/(प्र.क्र.46/20)तांशि-5, दि. 14 ऑगस्ट, 2020 सोबतचे

Annexure A

List of D. Pharm Course in B. Pharm Institutes / Restoration in Intake of D. Pharm course approved by PCI for A.Y. 2020-21

Sr. No.	Institute DTECode	PCI CODE	Institute Name	Institute Status1	Institute Status2	Institute Status3	Programme	Level of Course	Name of Course	Approved Intake 2019-20	Approved D.PHARMACY INTAKE by PCI 2020-21	Variation	Remark
35	6501	PCI-1191	Shri Dhanlaxmi Foundation, Karad's Late Adv. Dadasaheb Chavan Memorial Institute of Pharmacy, Malwadi-Masur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	54	60	6	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
36	6512	PCI-2053	Shivneri Foundation's Shivneri Institute Of Pharmacy, Khanapur, Junna.	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	45	60	15	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
37	1155	PCI-1806	Shikshan Prsarak Mandal's Institute of Pharmacy, Wani	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	45	60	15	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
38	1157	PCI-2117	Shri Chhatrapati Shahumharaj Shikshan Santha's Institute Of Pharmacy, Maregaon	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	42	60	18	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
39	4270	PCI-172	Backward Class Youth Relief Committee's Institute of D. Pharmacy, Nagpur	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	30	60	30	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
40	5273	PCI-2663	Late Shree Yashwantrao Chavan MMRDF Yashwantrao Chavan College of Pharmacy, Ahmednagar	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	30	60	30	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
41	1159	PCI-1436	Navsanjivan Shikshan Mandal's College of Pharmacy, Dharwa	Un-Aided	Non-Autonomous	Non-Minority	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	45	60	15	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course
42	2201	PCI-2512	Umar Been Khattab Welfare Trust's D. Pharmacy College, Kunjkhedda Ta. Kannad Dist. Aurangabad	Un-Aided	Non-Autonomous	Religious Minority - Muslim	PHARMACY	DIPLOMA	PHARMACY	45	60	15	Restoration in Intake in Existing D. Pharmacy Course